

विदर्भातील २.७७ लाख खात्यांची नव्याने केवायसी पूर्ण

आरबीआयचे प्रादेशिक संचालक सचिन शेंडे यांची माहिती

◆ नागपूर, १० सप्टेंबर

केंद्रामार्फत नागरिकांना विविध योजनांचा लाभ थेट त्यांच्या बँक खात्यामार्फत दिला जातो. हा लाभ मिळत राहण्यासाठी लाभार्थीच्या बँक खात्याची नव्याने केवायसी आवश्यक असून, त्यासाठी रिझर्व्ह बँकेच्या मार्गदर्शनात १ जुलै ते ३० सप्टेंबर २०२५ दरम्यान राष्ट्रव्यापी मोहीम राबविण्यात येत आहे. याअंतर्गत आजपर्यंत आरबीआयच्या वित्तीय समावेशन आणि विकास विभाग नागपूरच्या वतीने विदर्भात २ लाख ७७ हजारांहून अधिक खात्यांची नव्याने केवायसी पूर्ण झाल्याची माहिती आरबीआय प्रादेशिक संचालक सचिन शेंडे यांनी पत्रपरिषदेत दिली.

या मोहिमेतर्गत आरबीआयच्या मार्गदर्शनात बँका ग्रामपंचायत स्तरावर शिबिरे आयोजित करीत आहेत. शिबिरांतर्गत प्रधानमंत्री जनधन योजनेसह इतरही बँक खात्यांचे नव्याने केवायसी, बँकिंग सेवांपासून वंचित प्रौढांसाठी नवीन जनधन खाती उघडणे, तसेच प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना आणि अटल पेन्शन योजना या सामाजिक सुरक्षा योजनांसाठी



केवायसी मोहिमेविषयी माहिती देताना सचिन शेंडे, अंजना श्यामनाथ, पीयूष तेलरांधे, विनोद कुमार.

देशात १.९५ कोटी खात्यांची केवायसी पूर्ण

आरबीआयने दिलेल्या माहितीनुसार, या राष्ट्रव्यापी मोहिमेतर्गत ९ सप्टेंबरपर्यंत २.१८ लाख शिबिरांच्या माध्यमातून १.९५ कोटी बँक खात्यांचे नव्याने केवायसी करण्यात आले आहे. विदर्भ विभागात ही मोहीम सचिन शेंडे यांच्या नेतृत्वात राबविली जात आहे. त्यांनी वैयक्तिकपणे आजवर ११ पैकी ९ जिल्ह्यांत २० शिबिरांना भेट देत बँक ग्राहक, जनधन योजनेचे लाभार्थी, स्वयं-सहायता गटांचे सदस्य, बिझिनेस करसपॉन्डन्ट्स, विद्यार्थी आणि बँक प्रतिनिधी यांच्याशी संवाद साधत अडचणीही जाणून घेतल्या. आतापर्यंत विदर्भातील ११ जिल्ह्यांत ५ हजार ९११ शिबिरांच्या माध्यमातून २.७७ लाखांहून अधिक खात्यांचे केवायसी करण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली.

नाव नोंदणी केली जात आहे. या शिबिरांमधून ग्राहकांच्या तक्रारींचे निवारणही केली जात आहे.

सचिन शेंडे यांनी दिलेल्या

माहितीनुसार, २०१५ पर्यंत उघडण्यात आलेल्या जनधन खात्यांना आता नव्याने केवायसी आवश्यक आहे, तसेच कमी

जोखमीची खातीही १० वर्षांनी केवायसीसाठी पात्र असतात. केवायसी पूर्ण न झाल्यास विविध शासकीय योजनांतर्गत खात्यात जमा होणारे अनुदान खंडित होते. असे होऊ नये यासाठी या मोहिमेतर्गत बँका विशेष प्रयत्न करीत असल्याचे शेंडे यावेळी म्हणाले.

पत्रपरिषदेला आरबीआयच्या वित्तीय समावेशन आणि विकास विभागाच्या विभागीय उपमहाव्यवस्थापक अंजना श्यामनाथ यांच्यासह सहायक महाव्यवस्थापक सचिन शेंडे, विनोद कुमार, महेश थूट यांची उपस्थिती होती.

◀(तथा वृत्तसेवा)